

Date: September 06, 2023

To,
Department of Corporate Services,
BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street

Mumbai - 400001 ISIN: INE290S01011

Dear Sir/Madam,

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange plaza, Plot No. C/1, G Block
Bandra Kurla Complex, Bandra East,

Sub: Newspaper Advertisement regarding the 23rd Annual General Meeting of the members of the Company, Book Closure, Information on E-voting and other related information

Mumbai - 400051

Dear Sir/Ma'am,

In terms of the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached copies of the advertisement regarding the Notice of 23rd Annual General Meeting of the members of CarTrade Tech Limited ("the Company") scheduled to be held on Wednesday, September 27, 2023 at 10.00 am (IST) through video conferencing / other audio visual means, information on e-voting and other related information in the following newspapers:

- Financial Express (All editions in English); and
- Navshakti (Marathi) edition

The copy of Newspaper advertisements are enclosed with this letter. This will also be hosted on the Company's website, at https://www.cartradetech.com

The above is for your information and record.

Yours faithfully For CarTrade Tech Limited

Lalbahadur Pal Company Secretary and Compliance officer Mem. No. A40812

CarTrade Tech Limited

Reg. Off. & Corp. Off.: 12th Floor, Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400705.

W: cartradetech.com | T: +91 22 6739 8888 | E: investor@cartrade.com | CIN: L74900MH2000PLC126237















# GL

## **GFL LIMITED**

Registered office: 7th Floor, Ceejay House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 CIN: L65100MH1987PLC374824 Tel. No.: +91- 22 4032 3851 • Fax No.: +91- 22 4032 3191 Website: www.gfllimited.co.in • Email ID: contact@gfllimited.co.in

### NOTICE

NOTICE is hereby given that the 36" Annual General Meeting ("AGM") of the Members of GFL Limited ("Company") is scheduled to be held on Wednesday 27th September, 2023 at 12.00 Noon (IST) through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) to transact the Businesses, as set out in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide their various circulars have permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue and granted exemption from dispatching physical copies of the Notice of AGM and Annual Reports to the Members. Members participating through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for appointment of Proxies by the Members will not be available since the AGM is being held by VC / OAVM.

The Notice of the 36th AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 have been sent to all members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agents ("RTA")/ Depositories and is also uploaded on website of the Company i.e. www.gfllimited.co.in under 'Investor Relations' section and the websites of Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register / update their e-mail address with their Depository Participant(s), in case they have not already registered/updated the same. Members who are holding shares in physical form are requested to get their email address registered with the Registrar and Share Transfer Agents (RTA) by sending email at mumbai@linktime.co.in.

Members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Members will be provided with a facility to attend the AGM through VC / OAVM through the CDSL e-Voting system. Members may access the same at www.evotingindia.com under Members login by using the remote e-Voting credentials. The link for VC / OAVM will be available in Shareholder / Members login where the EVSN of the Company will be displayed.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations, as amended and MCA Circulars the Company is providing facility of remote e-Voting as well as the e-Voting at the AGM to its Members in respect of all resolutions set out in the Notice of the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited ("CDSL") for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency.

Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC / OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during such proceedings of the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast

The detailed instructions of casting the votes through e-Voting is provided in the Notice of the AGM. All Members are requested to take note of the following schedule of e-Voting.

Particulars	Date			
Date of completion of dispatch of Notice	Tuesday, 5 <sup>th</sup> September, 2023			
Date & time of commencement of remote e-Voting	Sunday, 24" September, 2023 at 09:00 A.M.			
Date & time of end of remote e-Voting	Tuesday, 26 <sup>th</sup> September, 2023 at 05:00 P.M.			
Cut-off date	Wednesday, 20th September, 2023			
Date of declaration of result	On or before Friday, 29" September, 2023			

time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register

of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e Wednesday, 20" September, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before as well as voting in the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date should follow the same procedure of e-Voting as mentioned in the AGM Notice. In case you have any grievances connected with e-Voting, please refer the e-Voting manual/ Frequently Asked Questions ("FAQs") available at www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the undersigned. By order of Board of Directors

Place: Mumbai Date : 5" September, 2023

# Car Trade Tech

For GFL Limited

Company Secretary

Divya Shrimali

CARTRADE TECH LIMITED

Registered & Corporate Office: 12th Floor, Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400 705, Maharashtra. India Tel: +91 22 6739 8888; Website: www.cartradetech.com; E-mail: investor@cartrade.com NOTICE OF THE 23RD ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF

CARTRADE TECH LIMITED AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 23rd Annual General Meeting (AGM) of CarTrade Tech Limited ("the Company") is

scheduled to be held on Wednesday, September 27, 2023 at 10.00 a.m. (IST) through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM) to transact the business as set out in the Notice of 23rd AGM (Notice). The venue of the AGM shall be deemed to be the registered office of the company i.e. 12thFloor, Vishwaroop IT Park. Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400705. In compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ('Act'), rules made under the SEBI

- (Listing obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with general circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 19/2021 dated December 8, 2021 and Circular No. 2/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 in relation to "Clarification on passing of ordinary" and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by COVID-19" and General Circular No.02/2021 dated January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 in relation to "Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015-COVID-19 pandemic" and Circular Nos. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") to transact the Ordinary and Special businesses as set out in the notice dated September 05, 2023 of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
- In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Annual Report for F.Y. 2022-2023 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mail on Tuesday, September 05, 2023 to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members of the Company who have not registered/ updated their email address are requested to register/update the same (i) In case of shares held in demat mode as per the process advised by concerned DP's" and (ii) In case of shares held in physical mode, by emailing to the RTA in the prescribed form ISR-1 alongwith requisite form at enotices@linkintime.co.in or rnt.helpdesk@linkintime.co.in.
- The soft copies of Notice and Annual report are also available on the website of the company at https://www.cartradetech.com/annual-report.html on the website of Company's registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("Link Intime") at https://instavote.linkintime.co.in/ and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Any Members requiring the hard copy of the notice of the AGM and Annual Report may write it to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in and company at Investor@cartrade.com. The Company has appointed Link Intime, to provide VC/OAVM services along with the e-voting facility to cast vote on the business to be transacted at 23rd AGM.
- and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations, and the Secretarial Standards on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions (Ordinary and Special Resolutions) as set forth in the Notice calling AGM using the facility of remote e-voting or e-voting at the AGM. Members whose names appears in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023 shall only be eligible to avail the remote e-voting or e-voting facility at the AGM. The voting rights of the members shall be in proportion of their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date and a person who is not a
- Member as on the cut-off date should treat the notice for information purpose only. Any person who acquire shares of the Company and become member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023 may obtain the login ID and password by sending a request at Investor@cartrade.com and rnt.helpdesk@linkintime.co.in. However, Members who is already registered with Link Intime for remote e-voting can use his/her existing user ID and password for casting vote.
- The documents pertaining to the items to be transacted in the AGM shall be available for inspection electronically by the Members in accordance with the applicable statutory requirements based on the requests received by the Company at Investor@cartrade.com.
- The remote e-voting period is as follows:

Commencement of Remote E-voting Conclusion of Remote E-voting Saturday, September 23, 2023 (09:00 a.m. IST) Tuesday, September 26, 2023, (05:00 p.m. IST)

Members may please note that the remote e-voting shall not allowed beyond 5:00 P.M (IST) on Tuesday September 26, 2023 and facility shall be disabled by Link Intime thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member cannot change it subsequently. Members who have cast their vote through

10. The detailed procedure for e-voting and joining the AGM through VC/OAVM, including the manner in which the Members holding shares in physical demat mode and who have not registered their email address can cast their vote through remote e-voting at the AGM, is provided to the notice. The Company has additionally provided the facility to the Members "to temporarily update their" email address by accessing the link https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html. for the limited purposes of receiving shareholder

communications, including the Annual Report and the Notice. 11. In case of any gueries or issues regarding remote e-voting or attending the AGM, Members may refer the (i) Frequently Asked Questions ("FAQS"); or (ii) Instavote e-voting manual, available under help section at https://instavote.linkintime.co.in/or (iii) Contact : Link Intime India Private Limited ("Link Intime") at rnt.helpdesk@linkintime.co.in, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083,

Maharashtra, India or (iv) Call at Tel: 022 - 49186000 or (v) write email to enotices@linkintime.co.on 12. Members are requested to carefully read all the Notes set out in Notice of the AGM and in particulars instructions for joining the AGM, manner of casting the vote through remote E-voting or e-voting at AGM

By the Order of the Board of Directors of **CarTrade Tech Limited** 

Sd/-Lalbahadur Pal **Company Secretary & Compliance Officer** Mem. No.: A40812

LCC INFOTECH LIMITED CIN - L72200WB1985PLC073196

Regd. Office: P-16, C.I.T.Road, Kolkata-700014 Corporate Office: 2/5A Sarat Bose Road, Kolkata-700020 Ph- 033-35445139, Website: Iccinfotech.in, E-Mail: corporate@Iccinfotech.in

#### NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 37th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Friday, 29th September, 2023 at 11:30 AM, Indian Standard Time ('IST'). In accordance with the General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020, 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as Circulars), which allow the Companies to hold AGM through VC/OAVM, the 37th AGM of the Members of the Company is being held through VC/OAVM.

In term of the said Circulars, the Notice of AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2022-23 will be sent in electronic mode to only to the Members whose e-mail IDs are registered with the Company /the Registrar and Share Transfer Agents of the Company (RTA) or the Depository Participants, as the case may be. However, Members including Members who have not registered their E-mail addresses with Company/Depository Participant(s), can download the AGM Notice and Annual Report from the Company's website i.e., www.lccinfotech.ir or the Stock Exchange's websites viz., BSE Limited - www.bseindia.com or www.nseindia.com The Member whose E-mail address is not registered with the RTA / Depository Participant(s), are requested to write at skedilip@gmail.com for

registration of E-mail address and to receive AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password by E-mail. For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the procedure of electronic voting, please refer Notice of the AGM as well as in the E-mail sent to the Members by NSDL

The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the AGM through VC / OAVM and viewing WEBCAST of AGM.

The Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Only those Members who are holding shares either in physical form or dematerialized form, as on September 22nd September 2023 (cut-off date), can cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of cdsl at www.evotingindia.com . Members who have acquired shares after the sending of the Annual Report and before the cut-off date may obtain the USER ID and Password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or skcdilip@gmail.com. For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e-voting, memberscan write E-mail at corporate@lccinfotech.co.in, or

helpdesk.evoting@cdslindia.com and skcdilip@gmail.com. by clearly mentioning their Folio No./DP ID and client ID. Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 (Listing Regulations) that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from "23rd September 2023 to 29th September 2023 (both days inclusive) to determine the eligible shareholders who would be entitled for payment of dividend for the year ended March 31, 2023, if declared, at the 37th AGM. For LCC INFOTECH LIMITED

Place: Kolkata SIDHARTH LAKHOTIA Date: 5th September 2023 Director (DIN:00057511)

### MERCATOR LIMITED

CIN: L63090MH1983PLC031418 MERCATOR Regd. Office: 83-87, 8th Floor, Mittal Tower, B-Wing, Nariman Point,

Mumbai, Maharashtra, 400021 E-mail: mercatorcfo@gmail.com; Tel.: +91 22 6637 3333; Fax: +91 22 6637 4444

INFORMATION REGARDING 39TH ANNUAL GENERAL

MEETING OF THE COMPANY

The members are hereby informed that the 39th (Thirty-Ninth) Annual General Meeting ("AGM")

of the members of Mercator Limited ("the Company") will be held on Saturday, September 30, 2023 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'relevant circulars'), to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

Financial Year 2022-23 is being sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, September 01, 2023 and whose email addresses are registered with the Company or Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent ("RTA") or their respective Depository Participants ("DPs") The Notice of 39th AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will also be made

available on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange

of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website

of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at https://www.evotingindia.com.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the

Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the

VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Saturday, September 23, 2023, such members may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or rnt.helpdesk@linkintime.co.in. However, if a Member is already registered with CDSL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting

Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by submitting Form ISR-1 duly filled and signed along with requisite documents to rnt.helpdesk@linkintime.co.in.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM

For Mercator Limited

Place: Mumbai Dated: September 06, 2023

the Act.

Mangesh Mukund Deokar Bhosale Chief Financial Officer & Compliance Officer

(Mercator Limited is under liquidation vide Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench order dated February 21, 2023, in terms of the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 ('IBC') and the regulations framed thereunder. Pursuant to the said order and the provisions of IBC, the powers of the Board of Directors have been suspended and such powers are vested in Mr. Girish Siriram Juneja, in the capacity of the Liquidator)

# RELIGARE RELIGARE ENTERPRISES LIMITED

Regd off: 1407, 14th Floor, Chiranjiv Tower, 43, Nehru Place, New Delhi-110019 CIN: L74899DL1984PLC146935 Phone: +91 - 11 - 4472 5676, Website: www.religare.com, E-mail: investorservices@religare.com

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (hereinafter called as "AGM") of Religare Enterprises Limited ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC" / "OAVM"), without the physical presence of the Members at the AGM, to transact the businesses as set out in the AGM Notice dated August 31, 2023.

The Company has sent the Notice of the AGM and Annual Report, including the Standalone and Consolidated Audited Financial Statements for the financial year 2022-23, through electronic mode to the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent or with the Depository Participants in accordance with the General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.10/2022 dated December 28. 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read with Circular number SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"). The copy of Notice of the AGM and Annual Report for FY 2022-23 is also available on the Company's website at www.religare.com, websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and website of the Company's Registrar and Transfer Agent viz. KFin Technologies Limited ("KFintech") at https://evoting.kfintech.com. In case shareholders request for the same, physical copy of the Annual Report will be sent to them. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on Tuesday, September 05, 2023. Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by KFintech. Members are requested to visit https://emeetings.kfintech.com and access the shareholders'/ members' login by using the remote e-voting credentials provided to them.

Instructions for Remote E-voting and E-Voting:

einward.ris@kfintech.com.

Date: September 06, 2023

Place: New Delhi

Pursuant to Section 108 of the Companies Act. 2013 ("Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations"), the Members are provided with the facility to cast their votes on all the resolutions as set out in the Notice of the AGM using electronic voting system ("Remote e-voting") provided by KFintech. Member's holdings share either in physical form or dematerialized form, as on Wednesday, September 20, 2023 ("Cut-off date") can cast their vote via remote e-voting facility of KFintech through https://evoting.kfintech.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner maintained by the Depositories as on the Cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. The voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their shares in the total voting capital of the Company as on the Cut-off date.

The remote e-voting period will commence on Saturday, September 23, 2023 (9.00 A.M. IST) and ends on Tuesday, September 26, 2023 (5:00 P.M. IST). The remote e-voting module shall be disabled by KFintech thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently. Information and instructions comprising manner of voting, including remote e-voting by members holding shares in

dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM as well as in the email sent to the members by KFintech. Members who have acquired shares after the sending of the Annual Report through electronics means and before

the Cut-off date may obtain the User ID and password by sending a request to the Company at investorservices@religare.com or to KFintech at einward.ris@kfintech.com Members attending the AGM through VC / OAVM but who have not casted their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall

be eligible to attend the AGM through VC / OAVM, however they shall not be eligible for e-voting at the AGM. The Notice of AGM is also available on the website of the Company at www.religare.com . Please refer the 'e-voting user manual' for members available in the downloads section of the website of KFintech i.e. https://evoting.kfintech.com. Any member who have any query/grievances connected with the e-voting can contact Ms. Rajitha C, Corporate Registry, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500032 at 1800 309 4001(Toll Free) or email at

For permanent registration/updation of the email addresses, members may send the request with the relevant Depository Participant in case of shares held in electronic form and with the Company's Registrar and Share Transfer Agent - KFintech (RTA) in case the shares held in physical form. Members holding shares in physical form may send an e-mail request at the email id einward.ris@kfintech.com along with scanned copy of Form ISR-1 and self-attested copy of PAN Card & Aadhar Card etc. Further, also send the original copy to KFintech at Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032. The said Form ISR-1 is available on the website of the Company at https://www.religare.com/Investor-Information.aspx

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with the Rules and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of the Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive) for the purpose

Further, the Shareholders are also requested to carefully read the Notes set out in the AGM Notice for more details on process to be followed for joining the AGM and manner of casting vote etc.

> By Order of the Board of Directors For Religare Enterprises Limited

Reena Jayara Company Secretary

# ethos | WATCH BOUTIQUES ETHOS LIMITED

(CIN: L52300HP2007PLC030800)

Registered Office: Plot No. 3, Sector - III, Parwanoo, District Solan (Himachal Pradesh) 173 220 Corporate Office: S.C.O. 88-89, Sector 8C, Madhya Marg, Chandigarh 160 009 | Tel.: +91 172 2548223/24 Fax: +91 172 2548302, website: www.ethoswatches.com, email id: investor.communication@ethoswatches.com

INFORMATION REGARDING 16™ (SIXTEENTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that 16" (Sixteenth) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 29, 2022 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the notice convening 16" AGM pursuant to the General Circulars no. 10/2022 and 11/2022, other circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"). The venue for the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company. In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, electronic copies of the Notice of the 16th AGM and Annual Report for the

financial year 2022-23 will be sent to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository

Participants/KFin Technologies Limited - the Registrar and Share Transfer Agents (hereinafter referred to as "RTA") of the Company.

Members who have not registered their e-mail addresses and mobile numbers, are requested to furnish the same to the RTA of the Company at https://evoting.kfintech.com along with folio no. or DP-ID/Client ID, copy of PAN card and AADHAR card duly self-attested. Notice of the 16" AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will also be made available on the Company's website at www.ethoswatches.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting').

Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 read In case, you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at the Downloads section of https://evoting.kfintech.com. Members are requested to address all correspondence,

including dividend-related matters, to Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Selenium, Tower B. Plot No- 31 and 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareedi 500 032, Telangana. For any other

queries regarding attending the AGM through VC/OAVM or for any other matter, kindly write to the Company at investor.communication@ethoswatches.com or to the RTA at evoting@kfintech.com.

For and on behalf of the Board of Directors of Ethos Limited

Anil Kumar Company Secretary

# Registered office: Ground Floor-001, Mauryansh Elanza, Shyamal Cross Road,

#### **ORAVEL STAYS LIMITED** (Formerly known as Oravel Stays Private Limited)

Near Parekh Hospital, Satelite, Ahmedabad, Gujarat -380015, India Corporate office: 4th Floor, Spaze Palazo, Sector 69, Gurugram, Haryana 122001 India CIN: U63090GJ2012PLC107088 | Phone: 079-41005020 & 0124-4487253 Email: secretarial@oyorooms.com | www.oyorooms.com NOTICE OF 12™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that 12th Annual General Meeting ("AGM") of the members of Oravel Stays Limited (the "Company")

OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), from time to time, to transact the businesses as set out in the AGM Notice. by email/ electronic form to all the members whose names appear in the Register of members as on Friday, September 1, 2023 and e-mail addresses are registered with the Company/ RTA/ Depository Participants. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA circulars. The documents are also available on the website of the Company at https://www.ovorooms.com/investor-relations and the website of M/s. Link Intime India Pvt. Ltd. i.e.

will be held on Wednesday, September 27, 2023 at 5:30 P.M. (IST) through Video Conferencing/ other audio visual means (VC/

The Company is providing the facility of remote e-voting (electronic voting system from a place other than AGM venue) before the AGM/ e-voting during the AGM to its Members in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed M/s. Link Intime India Pvt. Ltd. as the Voting Agency for facilitating voting through The detailed instructions for e-voting/remote e-voting and joining the AGM are provided in the notice of the AGM. Members

are further informed that: The ordinary businesses as set out in the notice of AGM will be transacted through voting by electronic means.

The remote e-voting will commence from 9:00 A.M. (IST) on Saturday, September 23, 2023 and end at 5:00 P.M. (IST) on Tuesday, September 26, 2023. The remote e-voting module shall be disabled thereafter by Voting Agency for voting. The Cut-off Date for determining the eligibility of the members who are eligible to vote by electronic means is Wednesday,

September 20, 2023 ("Cut-off" date). The voting facility shall also be made available during the AGM and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members as on the Cut-Off date shall be entitled to avail the facility of either remote e-voting

(before the AGM)/ e-voting during the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off date, may obtain the login-id and password for e-voting by sending a request to RTA

at enotices@linkintime.co.in. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the Notice of the AGM only for information purposes only. Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting electronically,

The same login credentials for e-voting, may also be used for attending the AGM through VC/OAMV. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to update the same with their Depository Participant (for shares held in dematerialised form) or with M/s. Link Intime India Pvt. Ltd ("RTA") (for shares held in physical form). For any queries/ grievance regarding remote e-voting, the members may write an email to the undersigned at

secretarial@oyorooms.com or may call on +91-22-49186000 (Extn: 2505) or send a request to Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - evoting (Link Intime) at enotices@linkintime.co.in or at C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Maharashtra, India. The members are requested to carefully read all the notes set out in the notice of 12th AGM and in particular, instructions for joining AGM through VC/ OAVM and manner of casting vote through e-voting.

For Oravel Stays Limited

Place: Gurugram Date: September 5, 2023

but shall not be entitled to vote again at the AGM.

Date: September 5, 2023

Place: Chandigarh

Abhishek Gupta **Group Chief Financial Officer** 

# SHALIMAR PAINTS

## SHALIMAR PAINTS LIMITED (CIN: L24222HR1902PLC065611)

Regd. Office: Stainless Centre, 4th Floor, Plot No. 50, Sector-32, Gurugram, Haryana-122001

Corporate Office: 1" Floor, Plot No. 28, Sector-32, Gurugram, Haryana-122001 Website: www.shalimarpaints.com E-mail: askus@shalimarpaints.com Phone No.: 01244616600 Fax No.: 01244616659

### NOTICE OF THE 121<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that:

1) the 121" Annual General Meeting ("AGM") of the members of Shalimar Paints Limited ("the Company") for the Financial Year 2022-

23 will be held on Wednesday, September 27, 2023 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua

Means ("OAVM"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the

- Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 read with General Circular Nos. 20/2020 dated May 05, 2020, 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by SEBI, along with other applicable Circulars issued by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), without the physical presence of the Members at a common venue. In terms of the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM and the Annual Report including the Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2023 ("Annual Report") has been sent on September 05, 2023 only by email to
- the Members whose email addresses are registered with the Company/ Depository participants on September 01, 2023. The requirement of sending the physical copy of the Notice of the AGM to the members has been dispensed with vide MCA circulars and
- The members holding equity shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. September 20, 2023 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of AGM through electronic voting systems of CDSL. All the members are informed that:
- The Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means; The remote e-voting period shall commence on September 24, 2023 at 09:00 A.M. (IST);
- The remote e-voting period shall end on September 26, 2023 at 05:00 P.M. (IST); The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting / e-voting during the AGM is September 20, 2023
- and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only; 5. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as of the cut-
- off date i.e. September 20, 2023, may obtain the User ID and password by sending a request at email: beetalrta@gmail.com However, a person who is already registered with Beetal Financial & Computer Services Pvt Ltd. for e-voting then existing User ID and password can be used to cast the vote. Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of AGM and
- holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person is already registered with CDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting
- 7. Mr. Ankush Agarwal, Partner or failing him Mr. Shailesh Kumar Singh, Partner of M/s. MAKS & CO., Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- 8. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through electronic mode shall be made available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- 9. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi (022-23058542/43).

The Notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM and join the AGM through VC / OAVM.

Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, where the Company's shares are listed and on the website of Central Depository Services (India) Limited at www.cdslindia.com. Further, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed form Thursday, September 21, 2023 to Wednesday,

The AGM Notice and Annual Report is also available on the Company's website at www.shalimarpaints.com, websites of the Stock

September 27, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. The members holding shares in physical form may register / update their e-mail address and/or bank account details by sending duly completed Form ISR-1 along with requisite documents to Beetal Financial & Computer Services Private Limited, Company's RTA at

Further, the shareholders can also access the relevant forms on the Company's website at https://www.shalimarpaints.com/investors-

BEETAL House, 3rd Floor, 99 Madangir, Behind Local Shopping Complex, New Delhi - 110062. Pursuant to the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, the Company has sent letters to the shareholders holding shares in physical form to furnish the KYC details which are not registered in their respective folios. Members holding shares in demat form may register / update their e-mail address and/or bank account details with their respective DPs.

> By order of the Board of Directors For Shalimar Paints Limited Shikha Rastogi

Place: Gurugram

Dated: September 05, 2023

relations/important-information-for-physical-shareholders

Company Secretary

financialexp.epap.in

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with the Rule 20 of the companies (Management

Place: Mumbai Date: September 06, 2023

remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

# The spirit of Mumbai is now 94 years old!

THE FREE PRESS JOURNAL
HIGH COURT GVIES RELIEF TO CHINAS BOODER LAW A
CHINAS www.freepressjournal.in

#### युटिक एंटरप्राईजेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९१२, एम्बसी सेंटर, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ सीँआयएन: एल५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७ दूर.: + ९१-२२-२२८८ ६१०० info@utique.in /www.utique.in

#### ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तिका बंद आणि ई-मतदान माहितीची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, युटिक एंटरप्रायझेस लिमिटेड (कंपनी) ची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) हि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएमच्या सचनेत नमद केलेल कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटम्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ ''एमसीए सर्क्यलर्स'') आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्यलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४, दिनांक ५ जानेवारी, २०२३ (''सेबी सर्क्युलर्स'') च्या प्रयोज्य तरतुदीच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. २.०० वा. घेण्यात

येणार आहे. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम १८ सहवाचता अधिनियमाच्य कलम १०१ च्या तरतुदी, लिस्टिंग रेग्युलेशनचा रेग्युलेशन ३६, सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस-२) ला अनुसरुन आणि, सेबी सर्क्युलर्स आणि एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनात वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता ३७ व्या वार्षिक अहवालासह ३७वी एजीएम सूचना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे असणाऱ्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ४ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहे. सेबी सर्क्यलर्स आणि एमसीए सर्क्यलर्सद्वारे सभासदांना वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सचनेची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता नाही. सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, एजीएम सूचनेसह सदर वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.utique.in आणि बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com यावरदेखील उपलब्ध आहे.

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता अधिनियमाच्य कलम १०८ च्या तरतुदी, लिस्टिंग रेग्युलेशनचा नियम ४४ आणि एसएस-२ नुसार, कंपनी एजीएमच्या (रिमोट ई-मतदान) स्थळाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीचा वापर करून एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी ई-मतदान सुविधा त्यांच्या सभासदांना पुरविण्यास इच्छुक आहे. रिमोट ई-मतटानाटारे मत न टिलेल्या सभासटांना एजीएम टरम्यान ई-मतटानाची सविधाटेखील कंपनी परवेल. एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा परविण्यासाठी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)द्वारे व्यवस्था कंपनीने केली आहे.

शेवटची तारीख अर्थात बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी लाभप्रद मालक/सभासदांची नोंदणी असणारे सभासद एजीएमदरम्यान रिमोट ई–मतदान आणि ई–मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत. रिमोट ई-मतदान कालावधी रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स. १०.०० वा. पासून सुरू होईल आणि २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. सदर कालावधी दरम्यान, कंपनीचे सभासद त्यांचे मत एजीएम सचनेत नमद गोष्टींवर इलेक्टॉनिकली देऊ शकतात. रिमोट ई-मतदान हे मंगळवार. २६

सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वा. नंतर सीडीएसएलद्वारे मतदानाकरिता बंद होईल. सभासदांद्वारे एकदा मत ठरावावर देऊन झाल्यावर, त्यामध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी नाही शेवटची तारीख अर्थात बधवार. २० सप्टेंबर. २०२३ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभागातील त्यांच्या भागाची समवाटणी करण्याचा हक्क सभासदांना मत देऊन राहतो. एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची तपशिलवार माहिती एजीएम सूचनेच्या भागात टिपांच्या स्वरूपात देण्यात आर्ल

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असणारे आणि रिमोट ई-मतदानद्वारे ठरावावर त्यांचे मत न देऊ शकणारे सभासदच केवळ एजीएमदरम्यान ई-मतदान पद्धतीद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील रिमोट ई-मतदानद्वारे ज्या सभासदांनी आपले मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राह राहण्यास पात्र आहेत. तथापि. ते एजीएममध्ये मत देण्यास पात्र नाहीत. कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सभासदांन ईमेल/मोबाईल क्रमांक नोंदणीकत नाही त्यांनी एजीएम सचनेत विहीत करण्यात आलेल्या कंपनी/डिपॉझिटरीकडे ईमेल/मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसणाऱ्या भागधारकांची प्रक्रिया याचा संदर्भ

ई-मतदानासंदर्भात कोणत्याही शंका अथवा अडचणी असल्यास, सभासदांनी फ्रिकेन्टली आस्क्ड केश्नन् (एफएक्यूज)' याचा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदान कसे वापरावे यासाठी हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध असणारे मॅन्युअळी पाहावे अथवा सीडीएसएलचे अधिकारीः श्री नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) अथवा श्री. भावेश पिंपुटकर (०२२-२३०५८५४३) अथवा श्री. दळवी (०२२- २३०५८५४२) यांना संपर्क साधावा helpdesk.evoting@cdslindia.com यांना ईमेल करावा.

. याद्वारे हीदेखील सूचना देण्यात येते की, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम १० सहवाचता अधिनियाच्या कलम ९१ आणि लिस्टिंग नियमावलीचा नियम ४२ नुसार, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील

Car Trade Tech

कारट्रेड टेक लिमिटेड

सीआयएन : एल७४९०० एमच२०पीएलसी१२६२३७

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: १२ वा मजला, विश्वरूप आयटी पार्क, सेक्टर ३० ए,

वाशी, नवी मुंबई ४०० ७०५, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी: +९१ २२ ६७३९ ८८८८;

वेबसाइट: www.cartradetech.com; ई-मेल: investor@cartrade.com

च्या २३ व्या व्यावसायिक चलनची (एजीएम) सूचना

कारट्रेड टेक लिमिटेड आणि ई-व्होटिंग माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कारट्रेड टेक लिमिटेड (''कंपनी'') ची २३ वी वार्षिक मुदत सभा (एजीएम) बुधवार, दिनांक २७

सप्टेंबर, २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार १००० व्हिडिओ कॉन्फरिनंसग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युँअल (ओएव्हीएम)

) द्वारे आयोजित केले जाते. म्हणजे २३ व्या एजीएम (सूचना) च्या सूचने भाषेत केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करणे. ए स्थान

१. कंपनी कायदा २०१३ ('अधिनियम') च्या तरतुर्दीचे पालन करून, सेबी (सूचीबद्धे आणि प्रकटीकरण आवश्यकता

विनियम, २०१५ (सेबी सूची रेग्युलेशन') अंतर्गत बनवलेले नियम सामान्य परिपत्रक १४ /२०२० सह वाचले जातात

दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/ २०२० १३ एप्रिल २०२०, दिनांक २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, दिनांक २८

सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १ जून २०२०, १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि

परिपत्रक २/२०२२ दिनांक ५ मे. २०२, दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ११/११२ दिनांक २८ डिसेंबर २०१२ कंपनी

कायदा, २०३/१०/२०२३ अंतर्गत त्याखालील कोवि-१९ च्या निर्मितीचे धोक्याचे कारण बनवलेले नियम आणि १३

जानेवारी २०२१ चे सामान्य परिपत्रक क्र. ''). /एचओ /सीएफडी/सीएमडी /सीआयआर /पी/२०२१ /११ तारीख १५

जानेवारी २०२१ आणि मेबी /एचओ /मीएफडी /मीएमडी /मीआयआर /पी /२०२२ /ह२ तारीख १३ मे २०२२

आणि सेबी /एचओ /सीएफडी /पीओडी २ /पी /सीआयआर /२०२३ /४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ (एकत्रितपणे

सेबीपत्रक'' म्हणन संदर्भित) ०५ सप्टेंबर. २०२१ रोजी सचनेमध्ये सामान्यपणे आणि विशेष व्यवसाय व्यवहार करण्यासाठी

एजीएम .व्हीसी / ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहून संपूर्ण लोकांच्या उद्देशाच्या कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिषदेचे पालन करून, वार्षिक वार्षिक आर्थिक वर्ष २०२२ -२०२३ मध्ये एजीएमची

सूचना देखील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना मंगळवार,

दिनांक ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी ई-मेलद्वारे पाठवलेले नेटवर्क आले आहेत. ज्या कंपनीच्या सदस्यांनी ईमेल

नोंदणीकृत/अद्ययावत चालू केली नाही त्यांनी त्यांना विनंती केली आहे की नोंदणी/अपडेट (।) संबंधित डीपीच्या

सल्ल्यानुसार डिमॅट मोडमध्ये शेअर्स ठेवल्या गेल्यास आणि (॥) शेअर्स ठेवल्या गेलेल्या भौतिक मोडमध्ये, आरटीए ला

विहितफॉर्म आयएस आर -१ मध्ये आवश्यक फॉर्मसह enotices@linkintime.co.in किंवा

सूचना आणि वार्षिक अहवालाच्या सॉफ्ट कंपनीच्या वोबसाइटवर https://www.cartradetech.com/annual

report.htm. वर कंपनीचे रजिस्ट्रार आणि प्रसार प्रसार एजंट, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट यांच्या वेबसाइटवर उपलब्ध

आहेत. लिमिटेड ("लिंक इनटाइम") :https://instavote.linkintime.co.in// येथे आणि एक्सचेंजच्या वेबसाइटवर

म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल एक्सचेंज एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.comआणि

www.nseindia.com वर अनुक्रमे एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचने हार्डची कप आवश्यक असलेले कोणतेही

सदस्य आरटीए ला rnt.helpdesk@linkintime.co.in आणि कंपनीला Investor@cartrade.com वर लिह शकतात.

कंपनीने २३ व्या एजीएम व्यवहार करण्यासाठी व्यवसायावर मत देण्यासाठी ई-वोटिंग सविधेसह व्हीसी /ओएव्हीएम सेवा

कंपनी (व्यवस्थापकीय व्यवस्थापक) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या ऑफरिजच्या कलम १०८

तरतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, सेलिंक सूचीचे नियम ४४ आणि नियमानुसार जारी सचिव मानक संस्था

कंपनी सेक्रेट इंडिया, सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे ई-व्होटिंग सुडेचा वापर करून एजीएम वॉकिंगमध्ये बातम्या दिल्यानुसार

ज्या सदस्यांची प्रमुख सभासदांची नोंद किंवा डिपॉझिटरीजद्वारे लाभार्थी नियुक्ती करून तारखेला तारखेला बुधवार, दिनांक

शेंअर्स विकत आणि कंपनीची सदस्य होणार नाही ही विनंती पाठवून आयडी लॉग इन करा आणि पासवर्ड तयार करा. Investor@cartrade.com आणि Investor@cartrade.com तथापि, रिमोट-व्होटिंगसाठी लिंक इनटाइममध्ये

शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार

मंगळवार,दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार

२० सप्टेंबर, २०२३ रोजी ते दूरस्थ ई-मतदान किंवा मतदानाचा लाभ पात्र असतील. एजीएममध्ये मतदानाची सुविधा.

६. सूचना पाठवता तारण आणि कट-ऑफखेला म्हणजे बुधवार, दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी शेअर्स सामान्य कंपनीचे

७. एजीएम मध्ये व्यवहार करायच्या मुळाशी संबंधित कागदपत्रे कंपनीकडून प्राप्त विहित नन्यवर आधारित वैधानिकता

९. सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाला मंगळवार २६ सप्टेंबर २०२ रोजी, कृपया लक्षात ठेवा की ०५.०० नंतर परवानगी दिली जाणा

१०. ई-व्होटिंग आणि व्हीसी /ओएव्हीएम द्वारे एजीएम सामील होण्यासाठी त्यांचेवर प्रक्रिया, ज्यामध्ये फिजिकल डीमॅट

११. रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, सदस्य (i) वारंवार

नाही आणि लिंक इनटाइमद्वारे सुरू केली जाईल. एकदा सदस्यांनी मत दिले की, सभासदा नंतर बदल करू शकत नाही

ज्या सदस्याचे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देतात ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात, त्यांना त्यांचे

मोडमध्ये शेअर्स धारण केलेले सदस्य आणि ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही ते रिमोट ईव्होटिंगद्वारे मत देऊ शकतात. एजीएम सूचना दिली.कंपनी सदस्यांना :https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html या

लिंकवर प्रवेश करून ''तात्परता त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करण्याची'' सुविधा देखील प्रदान केली आहे. वार्षिक अहवाल

विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्युज'') पाह् शकतात; किंवा (ii) इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल,

:https://instavote.linkintime.co.in/ किंवा (iii) संपर्कः rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लिंक इनटाइम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''लिंक इनटाइम'') येथे उपलब्ध आहे., सी -१०१ , २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी

(पश्चिम), मुंबई ४०००८३, महाराष्ट्र, भारत किंवा (iv) दुरध्वनी: ०२२ - ४९१८६०००० वर कॉल करा किंवा (v)

तपशीलवार सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

च्या संचालक मंडळाच्या आदेशानुसा

कारट्रेड टेक लिमिटेड

१२. सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सुचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचना आणि एजीएममध्ये सामील होण्याच्या

नोंदणीकृत सदस्य/ सदस्यासाठी त्यांचा वापरकर्ता आयोजक आणि पासवर्ड ई- पासवर्ड असू शकतात.

. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय जाईल, म्हणजे १२ वा मजला, विश्वरूपी पार्क, सेक्टर ३० ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०५.

तारीखः ६ सप्टेंबर, २०२३ स्थळ: मुंबई

कोरम मोजे सदस्य केली जाईल.

आवश्यक आहे. रिमोट ई-मतदान खालीलप्रमाणे आहे:

रिमोट ई-मतदानाचा

रिमोट ई-मतदानाचा

मत पुन्हा अधिकार देऊ शकत नाही.

प्रारंभ

निष्कर्ष

rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल करून

प्रदान करण्यासाठी लिंक इनटाइमची नियुक्ती केली आहे.

सर्व सुटसुचत (सामान्य आणि विशेषच्या) मातृत्व सुविधा प्रदान केली जाते.

सकाळी ०९.०० वाजता

संध्याकाळी ०५.०० वाजता

मंडळाच्या आदेशादा पी. बी. देशपांडे कंपनी सचिव

#### जाहीर सूचना

मयत श्री. विनोद कुमार बजाज हे जय **शास्त्री नगर को – ऑपरेटिव्ह लि. चे** सभासद होते, त्यांचा पत्ता येथे **फ्लॅट क्र. ६१, तळ** मजला, इमारत क्र. ४, मुलुंड कॉलनी, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८२, मयत श्री. विनोद कुमार बजाज यांचे १३ मे, २०२३ रोजी निधन झाले, त्यांनी त्यांची पत्नी **श्रीम. विजय विनोदकुमार बजाज** यांच्या नावे नामनिर्देशित केले होते. आता सोसायटीकडे **श्रीम. विजय विनोदकुमा**र **बजाज.** मयत सभासदाची पत्नी. यांनी मयत सभासदाचा हिस्सा आणि हितसंबंध त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला

सोसायटी याद्वारे वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीतील मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंध यासंदर्भात सदर जाहीर पूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ (**सात) दिवसांच्या** कालावधीत अशा दस्तऐवजांच्या प्रती आणि सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमध्ये मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्याच्य त्याच्या /तिच्या /त्यांच्या दाव्यांच्या आक्षेपांच्या समर्थनीय इतर पुराव्यांसह दावे आणि आक्षेप आमंत्रित करते. वरील विहित कालावधीत कोणतेही दावो/आक्षेप प्राप्त न ब्राल्यास, सोसायटीच्या उपविधी अंतर्गत प्रदान केलेल्या पद्धतीने व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपनियमांची एक प्रत टावोटार/आक्षेप वेणाऱ्यांकरिता सोसायटीच्या कार्यालयात **सचिव** (संपर्क क्र. ७९००१०५१४६) यांच्याकडे सकाळी स. ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत सदर सचना प्रकाशित द्याल्यापास तिन्या समापीची नाग्वेपर्यंत उपलब्ध आहे

तारीख: ०६.०९.२०२३

जय शास्त्री नगर सीएचएस लिमिटेडच्या

करिता आणि त्यांच्या वतीने

#### वेस्टर्न मिनिस्टिल लिमिटेड

सीआयएनः एल२८९३२एमएच१९७२पीएलसी०१५९२८ नोंदणीकृत कार्यालयः १६३-१६४, मित्तल टॉवर, ए विंग, १६ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१, वेबसाईटः www.westernministil.in ईमेलः wml.compliance@gmail.com दूरः ०२२-४०७५०१०० । फॅक्सः ०२२-२२०४४८०१

#### ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सर्वसाधारण सभा **(''एमजीएम'')** ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स ('व्हीसी/ओएव्हीएम') मार्फत शनिवार ३० सप्टेंबर. २०२३ रोजी द. ०३.०० वा. घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयद्वारे जारी सर्क्युलर क्र. १०/२०२२ दिनांकित डिसेंबर २८, २०२२ आणि इतर सर्क्युलर्स सहवाचता सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक जानेवारी ५, २०२२ (''सर्क्युलर्स'') ला अनुसरुन कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर कडे ईमेल पत्ते नोंदवलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता एकात्मिक वार्षिक अहवालासः एजीएमची सचना सर्व सभासदांना ईमेल केलेली आहे. वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची

एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र समाविष्ट इतर बाबींसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीचा एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.westernministil.in वर अपलोड केला आहे आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई') ची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर सुध्दा पाहता येईल. एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड 'एनएसडीएल') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

#### सभासदांना पढीलप्रमाणे आणखी सचित करण्यात येत आहे:

- प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांना सी-१०१, २४७ पार्क, १ला मजला, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३ येथे लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे आवश्यक सहाय्यभत दस्तावेजांसह रितसर भरलेले आणि सही केलेले प्रपत्र आयएसआर-१ (कंपनीची वेबसाईट www.westernministil.in वर उपलब्ध) सादर करून त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे
- डिमटेरियलाईन्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे व त्यांचे ईमेल पत्ते नोंदवणे/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि एजीएम दरम्यान रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग किंवा ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मत टाकण्याची पद्धत एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली आहे

कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावावर मतदानासाठी पात्र सभासद ठरवण्याकरिता कट ऑफ तारीख म्हणून **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३** निश्चित केलेली आहे.

समक्ष मुंबई येथे सभासदांना एजीएमची सूचना आणि एजीएममध्ये सहभागी होण्यसाठी तपशिल, माहिती, दुरस्थ पत्ता: टेलिफोन भवन, शहीद भगत सिंग रोड, ई-मतदान किंवा एजीएम मध्ये मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई, करण्यात येत आहे. महाराष्ट्र-४००००५ मळ अर्ज क. ३८ सन २०२१

संचालक मंडळाच्या आदेशानुसार वेस्टर्न मिनिस्टिल लिमिटेडकरिता सही/-

पी. एस. पारेख

ठिकाणः मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२३ संचालक (डीआयएन: ००१०६७२७)

#### ग्रँड फाउंड्री लिमिटेड

सीआयएन एल९९९९एमएच १९७४पीएलसी०१७६५५ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०२, केबिन क्र. १, संजय आप्पा चेंबर्स, प्लॉट क्र. ८२ चरत सिंग कॉलनीच्या मागे, अंधेरी पूर्व चकाला, एमआयडीसी, मुंबई ४०००९३.

संपर्क क्र. +९१-९७११९८९५४८ ; ई-मेल आयडी:- <u>cs@gfsteel.co.in</u> ; वेबसाइट : www.gfsteel.co.ir

#### ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शेअरहोल्डर्सना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ग्रँड फाऊंड्री लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची थर्टी फर्स्ट (३१ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा 'एजीएम'') शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ-्रिंड्युअल मीन्स (मओएव्हीएमफ) सुविधेद्वारे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) विनियम, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन . करून, कॉपोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बीर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') द्वारे जारी केलेल्य प्रकरणांवर लागू परिपत्रकांसह वाचीत, नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी एजीएम बोलावली आहे इलेक्ट्रॉनिक माध्यम / व्हीसी सुविधा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') द्वारे प्रदान केली जाते. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०३ नसार सभेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांदारे /व्हीसी सविधेदारे उपस्थित राहणारे सदस्य कोरमच्या उद्देशाने मोजले जातील. आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल आणि एजीएम बोलावण्याची सूचना ईमेलद्वारे पाठविली जाईल. ज्या शेअरहोल्डर्सचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्य www.gfsteel.co.in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड (''बीएसई'' www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील.

#### ई-मेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:-

. <u>प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स:</u> भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे भागधारक <u>cs@gfsteel.co.in</u> वर किंवा कंपनीच्या रजिस्द्वारला विनंती गठवून कंपनीकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करू शकतात. शेअर द्वान्सफर एजंट (''आरटीए'') पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायन्हेंट लिभिटेड <u>support@purvashare.com</u> वर फोलिओ क्रमांक, पूर्ण नाव आणि संपर्क तपशील नमूद करत आहे. <u>डीमॅट/इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेले शेअर्स:</u> डिमॅट/इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेले शेअर्स असल्यास, आम्ही तुम्हाला विनंती करतो

नुमचा ईमेल बदलल्यास, कृपया तुमच्या डीपीकडे नवीन ईमेल नोंदणी/अपडेट करा. –व्होटिंगटारे मत टाकण्याची पाटत •

त्रभासद इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) द्वारे एजीएम सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार सर्व ठरावांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. ई-मतदानासाठी तपशीलवार सूचना एजीएम सूचनेमध्ये दिल्या आहेत, जी विहित पद्धतीने पाठवली जात आहे ज़ीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतं दिलेले नाहीत ते एजीएम दरम्यान मत (ई-मतदान) देऊ

एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी ई-मतदान आणि तांत्रिक सहाय्याशी संबंधित तपशीलवार सूचनांसाठी, सदस्य कृपया एजीएम मूचनेमध्ये दिलेल्या नोट्सचा संदर्भ घेऊ शकतात. ई-मतदानाबद्दल कोणत्याही मार्गदर्शनासाठी किंवा तक्रारींसाठी, सदस्य .ttps://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-वोटिंग मॅन्युअल पाहू शकतात. किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. ०२२-४८८६-७००० किंवा सुश्री नलिनी सिंग, केंपनी सचिव +९१-९७११९८९५४८ किंवा cs@gfsteel.co.in यांच्याशी संपर्क साधा.

ग्रँड फौंड्री लिमिटेड साठी

चटई क्षेत्र (चौ.फू) राखीव किंमत इअर वाढीचे मुल्य

नारीख : ०५ सप्टेंबर, २०२३

महत्वाची टीप:

दिनांक : ०६/०९/२०२३

(डीआयएन : १०१९७८५३)

#### विक्री सूचना

फायरस्टार इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड - (समापनातील) परिसमापक: श्री. संतन टी रे

परिसमापकांचा पत्ताः १४४, १४ वा मजला, मित्तल कोर्ट, बी विंग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ ई-मेल: liquidator.firestarinternational@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolve santanutray@aaainsolvency.com

मोबाईलः ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा)/०२२-४२६६७३९४ (श्री. वैभव मोहनोत) ई-लिलाव

इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तांची ई-लिलाव विक्री ई-लिलावाची तारीख आणि वेळ: ११/१०/२०२३ रोजी दु. ०३.०० ते सं. ०५.०० दरम्यान (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद एक्स्टेन्शनसह)

सर्व जोडपत्रांसह इच्छुक बोलीदारांद्वारे पात्रता दस्तावेज सादर करण्यासाठी अंतिम तारीखः २०/०९/२०२३. पात्र बोलीदारांना परिसमापकांच्या संघादारे माहिती: २५/०९/२०२३ लिलावाच्या अंतर्गत मत्तेचा रितसर तपास करण्याची अंतिम तारीख: ०२/१०/२०२३

इअर आणि अतिरिक्त दस्तावेज सादर करण्यासाठी अंतिम तारीखः ०९/१०/२०२३ दिवसाच्या अखेर पर्यंत देनांक १०ऑगस्ट, २०२१ रोजीच्या आदेशाद्वारे नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने नियुक्त केलेल्या परिसमापकांकडून

बनवलेल्या समापन संपत्ताचा भाग असलेल्या फायरस्टार इंटरनेशनल प्रायब्हेट लिमिटेड (समापनातील) च्या मिळकती आणि मत्तांची विक्री. विक्री स्तॅटफॉर्म https://aaa.auctiontiger.net मार्फत निम्नस्वाक्षरीकारांकडून विक्री केली जाईल.

यनिट

पयाय – ए										
निगनदास मॅन्शन, ५६/६१, जेएसएस रोड, ऑपेरा हाऊस, गिरगाव, चर्नी रोड (पूर्व), मुंबई-४००००४ चा ४ था मजला, बी विंग.	१५/८वा (एकत्रित युनिट सह मेझ्झानिन) आणि १६वा	२,६८७	३,५०,२५,८५५	३५,००,०००	१०,००,०००					
पर्याय – बी										
बी१										
निगनदास मॅन्शन, ५६/६१, जेएसएस रोड, ऑपेरा हाऊस, गिरगाव, चर्नी रोड (पूर्व), मुंबई-४००००४ चा ४ था मजला, बी विंग.	१५/८वा (एकत्रित युनिट सह मेझ्झानिन)	१,८४१	२,४४,७९,७०३	२४,५०,०००	4,00,000					
<u>क</u> िंवा										
बी२										
निगनदास मॅन्शन, ५६/६१, जेएसएस रोड, ऑपेरा हाऊस, गिरगाव, चर्नी रोड (पूर्व), मुंबई-४००००४ चा ४ था मजला, बी विंग.	१६वा	८४६	१,०५,४६,१५१	१०,५०,०००	4,00,000					

नोलीदारांना पर्याय ए, पर्याय बी१ आणि पर्याय बी५ अशा बोली श्रेणीसाठी ३ पर्याय आहेत. पुढे पर्याय ए ला पर्याय बी१ आणि बी२ च्या वर प्राधान्य देण्यात येईल. बोलीदाराना प्राधान्य बोलीदार म्हणून समजण्यात येईल आणि इतर वैयक्तीक पर्यायाकरिता प्राप्त बोली रद होतील. असे वरचढ प्रस्ताव हे दोन पर्याय (पर्याय बी१, आणि पर्याय बी२) अंतर्गत प्राप्त झालेल्या यशस्वी बोली जमा करून प्राप्त एकत्रित रक्कम ही पर्याय ए करिता प्राप्त बोलीपेक्ष जास्त असेल तेव्हा लागू होणार नाही. ज्यामध्ये परिसमाकांना धनको/स्टेकहोल्डर्ससाठी कमाल मुल्याकरिता प्राप्त बोली अणि यशस्वी बोलीदार घोषित करणे ठरवण्याचे अधिकार आहेत.

सर्व मत्ता म्हणजेच पर्याय ए आणि बी सह कोणतेही प्रलंबित कायदेशीर खटले/सुरू असलेले वाद/इव्हिक्शन नोटीसेसचा तपशील ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेजामध्ये दर्शवलेला आहे आणि तो ई-लिलाव प्रक्रियेपूर्वी पाहणे आवश्यक आहे . स्पष्ट करण्यांत येते की, ह्या निमंत्रणातून संभाव्य बोलीदारांना आमंत्रण देणे अभिप्रेत आहे आणि विक्री करण्याचे कंपनी किंवा परिसमापकांवर कोणतेही

. बंधन आहे असे नाही. कोणत्याही दायित्वाशिवाय आणि कोणतेही कारण न देता प्रक्रिया रद्द करणे किंवा सुधारणे आणि/किंवा कोणत्याही इच्छुक आयबीबीआय (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१९ च्या परिशिष्टच्या परिच्छेद १२ नुसार ''लिलाव समाप्तीस, सर्वोच्च बोलीदारांन

गगणीच्या तारखेपासून नव्वद दिवसांत उर्वरित विक्री मोबदला प्रदान करण्यास बोलावले जाईल: तथापि. तीस दिवसानंतर केलेल्या प्रदानावर १२% दराने व्याज आकारले जाईल

. गथापि पुढे, नव्वद दिवसात प्रदान प्राप्त न झाल्यास विक्री रद्द केली जाईल''.

**निरीक्षण –** इच्छक पक्षकारांसाठी लिलावात सहभागी होण्याच्या पात्रतेसाठी, बोलीदारांसाठी प्रक्रिया दस्तावेजांमध्ये नमुद नुसार तपशिल देवन ई-मेल आणि प्राधिकार पत्रसुद्धा द्यायचे आहे.

-मेल पात्र झाल्यानंतर आणि दस्तावेजांची पडताळणी झाल्यावर परिसमापकांची टिम निरीक्षणासाठी इच्छुक बोलादारांना वेळ देईल आणि इच्छुव बोलीदारांनी दिलेल्या तारखेस हजर राहणे आवश्यक आहे. नोंद घ्यावी की. वॉक-ईन रिक्वेंस्ट विचारात घेतला जाणार नाही. ०२–१०–२०२३ नंतर निरिक्षणाला मंजुरी देण्यात येणार नाही. ई-लिलाव काटेकोरपणे ''जसे आहे जेथे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे.

**ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर)** मार्फत होईल. लिलावाच्या सर्व अटी आणि ncement/firestar-international-limited/ आणि ई-लिलाव सेवा nttps://insolvencyandbankruptcy .in/public-anno पुरवठादारांची वेबसाईट https://aaa.auctiontiger.net वर उपलब्ध तपशीलवार दस्तावेजात आहेत.

> आयबीबीआय नों. क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-२०१८/११०५५ पत्ताः १४४, १४वा मजला, मित्तल कोर्ट, बी विंग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. ईमेलः liquidator.firestarinternational@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in संपर्क व्यक्तीः श्री. पुनीत सचदेवा (८८००८६५२८४/०२२-४२६६७३९४

फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेडच्या प्रकरणात परिसमापक

(श्री. वैभव मोहनोत

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे गाव शिंपोली, तालुका बोरिवली, नोंदणीकरण जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील मोजमापित २१९५.२८ चौ. मी. वा जवळपास तसेच सीटीएस क्र. ८२२/२**,** टीपीएस क्र. ३. अंतिम भखंड क्र. ६९३ - ए बोरिवली (पश्चिम) व सीमा पढीलप्रमाणे :

स्वामी विवेकानंद मार्ग पश्चिमेस वा त्या दिशेस: सर्व्हें क्र. १९. शिंपोली दक्षिणेस वा त्या दिशेस: हिल्टन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी च्य मालकीची मालमत्ता

उत्तरेस वा त्या दिशेस:

पर्वेम वा त्या दिशेस :

सर्व्हें क्र. १५५ - सी मूळ (प्रस्तावित १८० फूट रस्ता) या विवरणाच्या मालमत्तेसंदर्भात मनपा स्टाफ मंदार सीएचएसएल यांच्या मालकीच्या महाराष्ट्र सहकारी सोसायट्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत, नोंदणीकरण क्र. बीओएम/एचएसजी/४७५७/१९७६, मालमत्तेचा विकास करू इच्छित आहेत. तमाम जनतेस पुढे सूचना देण्यात येत आहे की, वरील गलमत्तेसंदर्भात कोणाही व्यक्तीचा विक्री, विनिमय, भेट, गहाण, प्रभार, न्यास, उत्तराधिकार, ताबा, भाडेकरार, धारणाधिकार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क असल्यास त्यांनी त्यासंदर्भात पराव्यासहित लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना त्यांचे कार्यालय पत्ता ए - ७०३, अरुणा स्मृती सीएचएस श्रीकृष्ण नगर पोस्ट ऑफिस, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा अस व्यक्तीचे वा व्यक्तींचे सदर मालमत्तेवरील दावा वा दावे, काही असल्यास, ते अधित्यागित समजण्यात येतील. सही / -

> वकील, उच्च न्यायालय दिनांक : ०६.०९.२०२३

एस. ए. अभ्यंकर

...अर्जदार

...प्रतिवादी

प्रपत्र IV

(कर्ज वसुली न्यायाधिकरण (कार्यवाही)

रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप**–**नियम

(२-ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९

च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स)

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥

समन्स

विरुद्ध

आकाश गंगा सीएचएस. फ्लॅट क्र ९. प्लॉट क्र

१०, सेक्टर ६-ई, कलंबोली-४१०२१८, नवी

आकाश गंगा सीएचएस, फ्लॅट क्र ९, प्लॉट क्र

१०, सेक्टर ६-ई, कलंबोली-४१०२१८, नवी

ज्याअर्थी, वरील नमूद मूळ अर्ज क्र. ३८ सन

२०२१ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर

२२/०१/२०२१ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कपावंत

होऊन रु. ४५,२४,६३९.०० च्या कर्जाच्या

वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या

ॲक्टच्या (ओए) कलम १९(४) अंतर्गत सदर

अर्जावर समन्स/सचना जारी केली.

ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची

बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी

बजावणी साठी अर्जाच्या मंजरी न्यायाधिकरण

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४)

नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश

(xi) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ

नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस

(xii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत

अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे

(xiii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील

सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ

ु अर्जाच्या अन्. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या

अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि

एण मत्ताचा व्यवहार करण्यास किंवा त्य

निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात

(xiv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी

घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले

आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा

मळ अर्जाच्या अन. कमांक ३ ए अंतर्गत जाहीर

किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि

मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य

कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा

(xv) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या

ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व

मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या

विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील

असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर

तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा

वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा

तम्हाला १५/११/२०२३ रोजी सकाळी

११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची

एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व

डीआरटी-॥ समक्ष हजर राहण्याचे देखील

निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास,

तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या

शिक्क्याने ह्या दिनांक: १९ ऑगस्ट, २०२३

न्यायाधिकरणाच्या आदेशाद्वारे

कर्ज वसूली न्यायाधिकरण-॥

अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत

दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

द्वारे मंजूरी दिली आहे.

देण्यात येत आहेत.

तपशील जाहीर करणे;

आला आहे.

केली पाहिजे.

निकाल दिला जाईल.

(जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

सर्वेश कमार उपाध्याय

प्रतिवादींची नावे आणि पत्ताः

१. सर्वेश कमार उपाध्याय

मुंबई, महाराष्ट्र

मुंबई, महाराष्ट्र.

२. विभा उपाध्याय

#### जाहीर सूचना

सचना देण्यात येत आहे की आमचे अशील हे खालील नमूद मालमत्ता संदर्भात श्री प्रदीप बी. पांड्या (मालक) यांचेकडून त्यांचे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधांची खरेदी करण्यासार्ठ वाटाघाटी करीत आहेत :-

(i) औरूम नावाच्या इमारतीच्या पझल पार्किंग मध्ये ब्लॉक सी (उत्तर पश्चिम प्रवेश द्वारच्या दिशेने पार्किंग क्लस्टर) मध्ये २ (दोन) कार पार्किंग जागा क्र. ३०२ आणि ५०३ च्या वापर हकांसह औरूम नावाच्या इमारतीच्या ३ऱ्या रहिवाशी मजल्यावर मोजमाप ११९५ चौ.फू. (कारपेट एरिया) (अंदाजित मोजमाप १११ चौ.मी.) किंवा जवळपास धारक रहिवाशी फ्लॅट क्र ३०१ (यानंतर ३०१ परिसर म्हणून संदर्भित) च्या मालकी हकाच्या अनुषंगाने, शेअर प्रमाणपत्र क्र. ००५ दिनांक १६ फेब्रुवारी २०२० अंतर्गत सादर स्वरूपातील विशिष्ट क्र. ४१ ते ५० (दोन्हीं समाविष्ट) धारक प्रत्येकी रुपये ५०/- (रुपये पन्नास फक्त) चे १० (दहा) पूर्ण भरणा केलेले

(ii) औरूम नावाच्या इमारतीच्या पझल पार्किंग मध्ये ब्लॉक सी (उत्तर पश्चिम प्रवेश द्वारच्या दिशेने पार्किंग क्लस्टर) मध्ये २ (दोन) कार पार्किंग जागा क्र. २०२ आणि ५०४ च्या वापर हकांसह औरूम नावांच्या इमारतींच्या ३ऱ्या रहिवाशी मजल्यावर मोजमाप ११९५ चौ.फू. (कारपेट एरिया) (अंदाजित मोजमाप १११ चौ.मी.) किंवा जवळपास धारक रहिवाशी फ्लॅट क्र. ३०२ (यानंतर ३०२ परिसर म्हणून संदर्भित) च्या मालकी हक्काच्या अनुषंगाने, शेअर प्रमाणपत्र क्र. ००६ दिनांक १६ फेब्रुवारी २०२० अंतर्गत सादर स्वरूपातील विशिष्ट क्र. ५१ ते ६० (दोन्हीं समाविष्ट) धारक प्रत्येकी रुपये ५०/- (रुपये पन्नास फक्त) चे १० (दहा) पूर्ण भरणा केलेले शेअर्स.

सदर इमारत औरूम ही, १४ए रोड आणि रामकृष्ण मिशन रोड यांचे कॉर्नर, खार (पश्चिम), मुंबई - ४०० ०५२ येथे स्थित आणि विद्यमान प्लॉट क्र. ए-७, सीटीएस क्र. ई/२२९ धारक जमीनीच्या प्लॉट वर उभी आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांचे वरील नमद परिसर किंवा कोणत्याही भाग संदर्भात किंवा त्याविरुद्ध वारसाहक, गहाण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, ग्रहणाधिकार, प्रभार, विश्वस्त, देखभाल, मविधाधिकार हम्तांतर परवाना किंवा अन्यथा किंवा दतर कोणते हक किंवा हितमंबंध . माध्यमाने कोणताही दावा असेल तर त्यांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरह सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारांना ४०४, ४था मजला, रहेजा चेम्बर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन प्वाइंट, मुंबई - ४०० ०२१ येथील त्यांच्य कार्यालय पत्त्यावर समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात याची माहिती द्यावी. जर वरील नमूद कालावधीच्या आत कोणताही दावा प्राप्त झाला नाही तर आमचे अशील, वरील नमूद परिसर संदर्भात अशा कोणत्याही कथित दावे किंवा हितसंबंधावर कोणताही विचार न करता किंवा संदर्भित न करता व्यवहार पूर्ण करण्याती प्रक्रिया पूर्ण करतील आणि असे कथित दावे किंवा हितसंबंध हे सर्व उद्देश्य आणि हेतूंकरिता सोडून दिले असल्याचे मानले जाईल आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक ठरणार नाहीत. दिनांक ६ सप्टेंबर २०२३

> मालवी रणछोडदास एंड कं. एडव्होकेटेस एंड सॉलिसिटर्स

THE INVESTMENT TRUST OF INDIA

#### द इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आयटीआय हाऊस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर मार्ग, परळ, मुंबई - ४०० ०१२ दूरध्वनी: ०२२ ४०२७ ३६००; फॅक्स: ०२२ ४०२७ ३७०० वेबसाइट: www.itiorg.com, ईमेल: info@itiorg.com सीआयएन: एल६५९१०एमएच१९९१पीएलसी०६२०६७

#### ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंग माहिती सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की द इन्व्हेस्टमेंट द्वस्ट ऑफ इंडिया लिमिटेड (कंपनी) ची एकतीसावी (३२वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता (भा.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओव्हीएएम) रोजी होणार आहे.

३२वी एजीएम कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ('एमसीए') सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्र. १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्र. २/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ रोजी अनुक्रमे, कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतुदी आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि १२ मे २०२० रोजीचे सेबी परिपत्रक, ५ जानेवारी २०२३ चे सेबी परिपत्रक आणि १३ मे २०२२ चे सेबी परिपत्रक यासह वाचा ) २०१५ (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) अनुसार होणार आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय विवरणे, मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल (एकत्रितपणे वार्षिक अहवाल म्हणून संदर्भित) यासह एजीएमची सूचना मंगळवार, ५ सप्टेंबर , २०२३ रोजी पाठविण्यात आली आहे. सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) / रजिस्द्वार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत, जसे की, वर नमृद केलेल्या गोर्धीनसार एमसीए. सेबी द्वारे जारी केलेली परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी नियमांच्या तरतुर्दीचे पालन करून.

आर्थिक २०२२-२३ वर्षासाठी ३२वी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.itiorg.com वर आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात इडए लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ्फ्र इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com अनुक्रमे वर उपलब्ध आहे.

#### ई-व्होटींग

कायद्याच्या कलम १०८ च्या अनुषंगाने आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि सूची विनियमांचे नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेच्या एसएस-२ वर सचिवीय मानकांसह वाचलेले ई-व्होटिंग, कंपनी -सर्व ठरावांवर सेंद्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएल) मार्फत आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवहार करावयाच्या सर्व व्यवसायांच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मरिमोट ई-व्होटिंगफ वापरून मतदान करण्याची सुविधा सदस्यांना ई-वोटिंग प्रदान करत आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे. पुढे, सदस्यांना पुढील गोष्टींची नोंद घेण्याची विनंती केली जाते: १. दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता

- सुरू होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर, रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी सीडीएलएल द्वारे अक्षम केले जाईल.
- डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या सदस्यांच्या / लाभार्थी मालकांच्या नावावर नोंदणी केलेल्या समभागांच्या पेड-अप मुल्यावर मतदानाचा हक्क गणला जाईल, म्हणजे शुक्रवार, २२ सदस्य नसलेली व्यक्ती कट-ऑफ तारखेनसार म्हणजे शक्रवार. २२ सप्टेंबर २०२३ ही
- सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. तथापि. जे सदस्य भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत केलेला नाही किंवा कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि इलेक्ट्रोनिक पद्भतीने नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते एजीएम च्या सचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे, कंपनी, आणि कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण करते. म्हणजे शक्रवार. २२ सप्टेंबर. २०२३ खालील सचनांद्रारे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड
- एजीएममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावला नाही, ते सोबतच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व व्यवसायांसाठी ई-व्होटिंगद्वारे एजीएम दरम्यान मतदान करू शकतात. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावलेले सदस्य एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु एजीएममध्ये मतदान करू शकत नाहीत.
- ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंद्णीकृत केलेला नाही आणि डीमॅट मोडमध्ये इक्टिी शेअर्स धारण केले आहेत त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्याची विनंती केली आहे आणि भौतिक स्वरूपात इक्टिी शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना त्यांचा ई-मेल मिळू शकेल. रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत पत्ते उदा. Support@purvashare.com वर विनंती पाठवून पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड. सदस्यांना नाव, फ्फ्रोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाइल आणि ईमेल इत्यादी तपशील प्रदान करण्याची विनंती केली जाते. सीडीएसएल ई-व्होटिंग प्रणालीवरून एजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित
- राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही करू शकता. helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल लिहा किंवा टोल फ्री क्र. १८००
- इलेक्ट्रोनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दलवी वरिष्ठ व्यवस्थापक सीडीएसएल ए विंग २५ वा मजला मॅरेथॉन प्यचरेक्स मफ्फ़तलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) यांच्याकडे पाठविल्या जाऊ शकतात. मुंबई helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा.

द इनव्हेटमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड चिंतन व्ही वालिया

संचालक

पंजाब नॅशनल बँव

दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२२.

ठिकाण: मुंबई,

झोनल सस्त्रा सेंटर, मुंबई पीएनबी प्रगती टॉवर, सी-९, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१



मुंबई

ईमेल: cs8325@pnb.co.in

आम्ही २४.०८.२०२३ रोजी १२.०९.२०२२ रोजीच्या ई-लिलावासाठी सूचना प्रकाशित केली आहे, ज्यात अनु. क्र. ०५ खाते नावाखाली श्री. युवराज कांबळे यांनी गहाण ठेवलेल्या मिळकतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने इमारत क्र. ०१ मधील दुकान क्र. ०४ "पिंक सिटी", मोरिवली, रॉवल पार्क जवळ, नवरे नगर, अंबरनाथ पूर्व, ठाणे –४२१५०१ असा केला आहे. "कुपवा सदर दुकान क्र. ८ आणि ९, तळ मजला, चिंतामणी दर्शन को–ऑपरेटिव्ह लिमिटेड, गांधी चौक, गाव कुळगाव, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जिल्हा, ठाणे–४२१५०३.

чей г ж.	शाखेचे नाव खात्याचे नाव कर्जदार/महाणदार/ तारणदारांचे नाव आणि पत्ते	गहाण ठेवलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन गहाण ठेवणाऱ्याचे/ मिळकतीच्या मालकाचे नाव	ए) २००२ च्या १३(२) सरफेसी कायद्याअंतर्गत मागणी सूचनेची तारीख बी) थकवाकीची रक्कम सी) २००२ च्या १३(४) सरफेसी कायद्याअंतर्गत अंतर्गत ताबा तारीख डी) ताब्याचे स्वरूप प्रतिकात्मक/प्रत्यक्ष/रचनात्मक	ए) राखीव किंमत बी) ईएमडी (ईएमडी जमा करण्याची शेवटची तारीख) सी) बिड वाढीव रक्कम	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	सुरक्षित कर्जदारांना ज्ञात असलेल्या भारांचे तपशील संपर्क व्यक्तीचे नाव आणि नंबर
१	सर्कल सस्त्र ठाणे श्री. युवराज कांबळे आणि श्रीम. वनमाला कांबळे दुकान क्र. ८ आणि ९, तळ मजला, विंवामणी दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, गांधी चौक, गांव कुळगाव, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे- ४२१५०३.	दुकान क्र. ८ आणि ९, तळ मजला, चिंतामणी दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, गांधी चौक, गाव कुळगाव, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे– ४२१५०३. बिल्ट अप क्षेत्र: ३२०.०० चौ. फू. श्री युवराज कांबळे आणि श्रीम. वनमाला कांबळे	बी) रु. २३,३२,८९५.०० (अधिक व्याज आणि प्रमार) सी)१४.१२.२०१७ डी) प्रत्यक्ष	で) ※. そ後,४८,०००/- 前) ※. そ,४५,०००/- 村) ※. ५,०००/-	१२.०९.२०२३ स. १०:०० वा. ते दु. १६:०० वा.	आम्हाला माहीत नाही तरनिकांत घई ९८१६९२२२००

आणि सूच भागधारक संप्रेषण प्राप्ती सह अधिकार प्राप्त करण्यासाठी.

enotices@linkintime.co.on वर ईमेल लिहा.

सही /-ठिकाण: मुंबई लालबहादर पाल कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी तारीख: ०६ सप्टेंबर २०२३ मेम. क्रमांक: ए ४०८१२